



महाराष्ट्र शासन
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था,
२८, राणीचा बाग, पुणे - ४११००१

दूरध्वनी - ०२०-२६३३ ०८५४
फॅक्स - ०२०-२६३६००२६
ई-मेल trti.mah@nic.in

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत “Creation of PVTG cell for targeted intervention” ही योजना दोन वर्षांसाठी राबविण्यात येत आहे. सदर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी खालील नमूद पदांकरिता ११ महिन्यांच्या कालावधी करिता (आदिम जमाती कक्षात) संपूर्णपणे कंत्राटी तत्वावर पात्र अनुसूचित जमातीमधील आदिम जमातीच्या (कातकरी, कोलाम व माडीया) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अ.क्र.	पदाचे नाव	एकूण पदे
१	प्रकल्प संचालक	१
२	प्रकल्प सहाय्यक	१
३	प्रशासकीय अधिकारी	१

१. प्रकल्प संचालक, (१ पद)

एकत्रित मासिक मानधन : रु. ४०,०००/-

शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची (सामाजिक शास्त्र, सामाजिक कार्य, मानवशास्त्र इ.) विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर किमान ५०% टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अनुभव : अनुसूचित जमातीमधील कातकरी, कोलाम व माडीया (PVTG) समुहांमध्ये तसेच समूहासंबंधित प्रकल्पावर काम करण्याचा किंवा संशोधन विषयक कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणा-यास प्राधान्य दिले जाईल. तसेच शासकीय कार्यालयात/अशासकीय सेवाभावी संस्थांमध्ये आदिम जमातीविषयक/आदिम जमातीच्या विकासासाठी/आदिम जमातीच्या सर्वेक्षणाबाबत किंवा अनुसूचित जमातीच्या विकासासाठी इ.मध्ये प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

वय : ३० ते ६० वर्षांदरम्यान.

२. प्रकल्प सहाय्यक, (१ पद)

एकत्रित मासिक मानधन : रु. ३०,०००/-

शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विषयातील पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अनुभव : अनुसूचित जमातीमधील कातकरी, कोलाम व माडीया (PVTG) समुहांमध्ये काम करणा-यास किमान १ वर्षांचा अनुभव असणा-यास तसेच शासकीय कार्यालयात/अशासकीय सेवाभावी संस्थांमध्ये आदिम जमातीविषयक/आदिम जमातीच्या विकासासाठी/आदिम जमातीच्या सर्वेक्षणाबाबत किंवा अनुसूचित जमातीच्या विकासासाठी इ.मध्ये प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

वय : २५ ते ६० वर्षांदरम्यान.

३. प्रशासकीय अधिकारी, (१ पद)

एकत्रित मासिक मानधन : रु. २०,०००/-

शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विषयातील पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अनुभव : शासकीय कार्यालयात/अशासकीय सेवाभावी संस्थांमध्ये आदिम जमातीविषयक/आदिम जमातीच्या विकासासाठी/आदिम जमातीच्या सर्वेक्षणाबाबत किंवा अनुसूचित जमातीच्या विकासासाठी इ.मध्ये प्रत्यक्ष कामकाजाचा तसेच प्रशासकीय/लेखाविषयक कामकाजाचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

वय : २५ ते ६० वर्षांदरम्यान.

प्रकल्प संचालक, प्रकल्प सहाय्यक व प्रशासकीय अधिकारी, या पदांकरिता अर्ज करणा-या उमेदवारांसाठी सर्वसाधारण सुचना:-

१. प्रकल्प संचालक, प्रकल्प सहाय्यक व प्रशासकीय अधिकारी या पदांकरिता महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीमधील आदिम जमातीच्या (कातकरी, कोलाम व माडीया) उमेदवारांनी अर्ज करावा.
२. विहित नमुन्यातील परीपूर्ण भरलेला अर्ज स्वतः च्या स्वाक्षरीने साक्षांकीत केलेल्या शैक्षणिक अर्हता/अनुभव इ. प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रतींसह भरुन ई-मेलव्दारे (trti.pvtg@gmail.com) अथवा टपालाव्दारे आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे, २८ किंन्स गार्डन, पुणे - ४११००१ या पत्त्यावर दि. २० एप्रिल, २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाठवावे.
३. सर्व आवश्यक प्रमाणपत्र व अर्ज लिफाफ्यात पाठवावे व लिफाफ्यावर ठळक अक्षरात 'आदिम जमाती कक्ष' असे लिहावे.
४. प्रकल्प संचालक, प्रकल्प सहाय्यक व प्रशासकीय अधिकारी या पदांकरिता कोणतेही अर्जशुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
५. अपूर्ण भरलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाही.
६. सदर जाहिरातीव्दारे भरण्यात येणारी पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची कंत्राटी तत्वावरील असल्याने सदर पदांकरिता कायम स्वरुपी सामावून घेण्याबाबत उमेदवारांस कोणताही दावा करता येणार नाही. तसेच अशी विनंती केल्यास ती मान्य केली जाणार नाही.
७. या पद भरती प्रक्रियेंतर्गत पात्र अर्जदारांची मुलाखतीव्दारे नियुक्ती करण्यात येईल.
८. उमेदवाराकडे जात प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. उमेदवाराची सदर पदावर निवड झाल्यास रुजू झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र या कार्यालयास सादर करणे बंधनकारक असेल.